

मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका  
२०१२ करिता त्या क्षेत्रातील दुकाने, आस्थापना,  
निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार,  
औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच  
माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स,  
रिटेलर्स इत्यादि आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या  
मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी  
सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

शासन परिपत्रक क्रमांक:- संकीर्ण-२०१२/प्र.क्र.१६४/कामगार-९

दिनांक :- ३१/७/२०१२

- संदर्भ : (१) राज्य निवडणूक आयोगाचे क्रमांक रानिआ/मनपा/२०१२/प्र.क्र.२०/का.५,  
दि.१७.७.२०१२ चे पत्र  
(२) राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचे क्रमांक-रानिआ/मनपा-२०१०/प्र.क्र.४/का.५,  
दि.२९.१०.२०१० चे पत्र.

### परिपत्रक

राज्य निवडणूक आयोगाने मिरा-भाईंदर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूका रविवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०१२ रोजी घेण्याचे ठरविले आहे.

२. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ झेडए अन्वये राज्य निवडणूक आयोगावर महानगरपालिकांच्या निवडणूकांची जबाबदारी सोपविलेली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १४(४) मधील तरतुदीनुसार निवडणूका शांत, मुक्त व निर्भय वातावरणात घेण्याकरिता निदेश देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहेत.

३. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची योग्य संधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी / अथवा कामाच्या तासामधून सवलत देण्याबाबत योग्य ते निदेश सर्व संबंधितांना तात्काळ देण्याबाबत संदर्भ क्रमांक (१) येथील पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

४. या पार्श्वभूमीवर दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनां तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादि आस्थापना यांना सूचना देण्यात येत आहेत की,

मिरा-भाईंदर या महानगरपालिका क्षेत्रातील रविवार दि.१२ ऑगस्ट, २०१२ रोजी सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनां तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स यातील कामगारांना सदर निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी अथवा कामाच्या तासामधून दोन तासांची सवलत देण्यात यावी.

R07A1 H 1501 (340-8-2012) 1

(कृ. पा. म.)

५. सवर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०७३११२१६१२११०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आवेष्टानुसार ब नांबाने,

Yaswant  
( श्री. यशवंत केरुने )  
सह सचिव (कामगार)

प्रत - उपरोक्त परिपत्रक सर्व संबंधित आस्थापनांच्या निदर्शनास आणण्याच्या दिवशीसह अग्रेषित:-

१. प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
२. कक्ष अधिकारी (कार्यासन-५), राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.
३. कामगार आयुक्त, बांद्रा, मुंबई.
४. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बांद्रा, मुंबई.
५. संचालक, बाष्पके, संचालनालय, बांद्रा, मुंबई.
६. संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे, महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, परेल, मुंबई.
७. कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन रोड, मुंबई.
८. आयुक्त, मिर्जापूर महानगरपालिका, ठाणे.
९. जिल्हाधिकारी, ठाणे.
१०. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.
११. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
१२. कामगार विभागातील सर्व कार्यासने
१३. निवडनस्ती (कामगार-९)

प्रत माहितीसाठी :-

१. मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई
३. मा.मुख्यसचिव यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई